

राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त  
ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कार्यपध्दती

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: एसएसएन-२०१४/प्र.क्र.५/१४/टीएनटी-२

मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०००३२.

दिनांक : २८ नोव्हेंबर, २०१४.

**संदर्भ :** शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक व्हीएलएस-१४१२/(३६९/१२)/प्राशि-  
३, दिनांक ४ डिसेंबर, २०१२

**परिपत्रक :** संदर्भाधीन दिनांक ४ डिसेंबर, २०१२ च्या परिपत्रकान्वये राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. तथापि, सदर परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक २ मधील मुद्दा क्रमांक IV), (V), (VI) नुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याविषयी ठराव मंजूर करणे आवश्यक होते अशी अट विहित करण्यात आली होती. त्यामुळे, अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समायोजन करण्यास विलंब होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे म्हणून अतिरिक्त खाजगी प्राथमिक शिक्षकांचे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (जसे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका) विहित वेळेत समायोजन करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न झाल्यामुळे त्यांच्यावरील वेतनाचा भुर्दंड शासनावर पडतो.

२. स्थानिक स्वराज्य संस्थांना शिक्षकांचे वेतन अनुदान शासनामार्फत प्रदान केले जाते. ही बाब विचारात घेता संदर्भाधीन दिनांक ४ डिसेंबर, २०१२ च्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक २ मधील मुद्दा क्रमांक IV), (V), (VI) रद्द करण्यात येत असून त्याऐवजी, “राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसे- जिल्हा परिषद, महानगरपालिका (बृहन्मुंबई वगळून), नगरपालिका येथील शाळांतील रिक्त पदांवर समायोजन करताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था अथवा त्यांच्या शिक्षण मंडळ / शिक्षण समिती यांनी ठराव मंजूर करण्याची आवश्यकता राहणार नाही.

३. शिक्षकांचे समायोजन करण्याची अन्य कार्यपध्दती संदर्भाधीन शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार कायम राहिल.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४११२८१२२७४१२९२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

( रा.ग.गुंजाळ )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव
५. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
६. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद
७. शिक्षण निरीक्षक (दक्षिण/उत्तर/पश्चिम), मुंबई.
८. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त
९. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१०. सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी
११. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१२. लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद
१३. वित्त विभाग, नगर विकास विभाग, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. सर्व कार्यासने, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
१५. निवड नस्ती, टीएनटी-२